

मृगेष्ट (मृग + 1. इष्ट) m. eine Art Jasmin Rīcān. im ÇKDra.  
मृगीर्वाहुं und °क s. u. मृगीर्वाहुं.  
मृगोत्तम (मृग + ३०) 1) m. eine überaus schöne Gazelle R. 3, 49, 54.  
51, 22. — 2) n. Gazellenkopf d. i. das Nakshatra Mṛgaçiras MBa.  
13, 4257; vgl. das folg. Wort.

मृगोत्तमाङ्ग (मृग + ३०) n. das Nakshatra Mṛgaçiras WEBER,  
Nax. 2, 295.

मृग्य (von मृग), मृग्यति SIDDH. K. im gaṇa काण्डादि zu P. 3, 1, 27;  
vgl. Dhātup. 26, 137. jagen: मृग्यन् Inschr. in Journ. of the Am. Or. S.  
7, 11, Cl. 40. suchen: मृग्यतः पद्वीं तथायक्तुणा व्याधा न मुच्चति पाम्  
Cit. im ÇKDra. मृग्यति धनं लोकः zu erlangen suchen, trachten nach  
Dhātup. a. a. O. — Vgl. मृग्य.

मृग्य (von मृग्य) adj. zu suchen R. 4, 28, 25. Bhāg. P. 4, 8, 22. 7, 7, 23.  
Bhātt. 7, 42. Pāṇikar. 4, 3, 28. प्रत्युदाक्तुरां मृग्यम् ein Gegenbeispiel muss  
man ausfindig zu machen suchen Schol. zu RV. Pañt. 4, 41. तत्र मूर्णे मृग्य-  
म् SIDDH. K. zu P. 1, 2, 6. अ० wonach man nicht trachten soll Kumāras. 5, 41.

मृच् (von मृच्) f. Drohung oder Verziehung RV. 8, 56, 9. Fanggarn Sū.  
मृचय (wie eben) adj. etwa dem Verderben unterliegend, hinfällig, ver-  
gänglich: विश्वस्य देवो मृचयस्य जन्मनो न या रोगाति न ग्रन्तु Ait. Ba.  
4, 10. vom Brāhmaṇa selbst auf मृचयति zurückgeführt; dieses soll nach  
Sū. gehen bedeuten, also gehend, sich bewegend. मृशयस्य st. dessen  
Cāṇku. Ca. 9, 20, 27.

मृच्य (मृदू + 1. चय) m. Erdhaufe Schol. zu Kārt. Ca. 16, 2, 3. zur  
Erklärung von चर्ण Nia. 6, 11.

मृक्कनटिका (मृदू + शक्ति०) f. ein irdenes Wägelchen Maṇḍu. 95, 24.  
n. Titel eines darnach benannten Dramas (प्रकारण) 1, 10. sem. in den  
Unterschr. der Acte.

मृच्छिलामय (von मृदू + शिला) adj. aus Thon oder Stein gebildet: न-  
व्याप्त्यानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः Pāṇikar. 1, 6, 33.

मृदि m. eine Art Trommel Çabdār. im ÇKDra. — Vgl. 2. मृदू, मृदूं und  
मृदान 3, b.

मृदी (von 1. मृदू f. P. 3, 3, 104. 1) Reinigung, Waschung AK. 2, 6,  
2, 22. H. 636. Reinheit, Reinlichkeit: मृदया रुद्यते दृप्तम् Spr. 3134. ब-  
हृष्टपत्या मृदानीना: (प्रजानीना: die neuere Ausg.) कुललक्षणविजिताः ।  
एवं भविष्यति तदा मृद्याः कालकारिताः ॥ Hariv. 11209. ०विलीनं  
दीप्ताङ्गो मृदुनार्थाममाप्ताम् R. 5, 21, 5. मृदोपेता Pāṇikar. 3, 2, 9. मृदा-  
न्वयाः (= प्रुद्धानुग्राताः Schol.) शस्यविशेषपङ्गी: Bhātt. 2, 18. — 2) reine  
Haut, gute Teint: द्वयं त्रिलासं गन्धं च मृदां (मृद्यु die neuere Ausg.)  
भाषामर्थार्थताम् । तासौ पादवनारीपां स्पृह्यत्यसुत्तियः ॥ Hariv. 8760.  
०वर्णबलप्रद् Suçr. 2, 138, 8. 130, 5. Teint (कृपा) überh. Varāh. Bhā. S.  
68, 1. in der Unterschr. nach 94.

मृदानगर n. N. pr. einer Stadt Kṣattrīc. 27, 20.

मृदावत् (von मृदा) adj. sauber —, rein am Körper MBa. 1, 7422. 12,  
4360. 13, 5161. शिरस् Bhātt. 5, 62.

मृदय (von 1. मृदू) adj. = मार्ग्य P. 3, 1, 13. Vor. 26, 19. wegzuwischen,  
zu entfernen: मृदयः शोकश्च तेन ते Bhātt. 6, 56.

1. मृड (von मृदू) 1) adj. Erbarmen übend, gnädig Kārt. 37, 13. Āçv.  
Gāb. 4, 8, 19. — 2) m. a) ein Name des Agni: पूर्णाङ्गत्यो मृडा नाम

GREHASĀNGR. 1, 9. — b) Bein. Çiva's P. 4, 1, 49. Vor. 4, 23. AK. 1, 1, 4,  
26. H. 197. HALĀJ. 1, 13. HARIV. 7448. BHĀG. P. 4, 2, 8, 3, 10. 7, 9. ÇIV. —  
3) f. शा und ई Bein. der Pārvati ÇKDra. angeblich nach HALĀJ.; vgl.  
मृडानी.

2. मृड am Ende eines comp. wohl Bez. eines kleinen Gewichts Goldes:  
उपचायमृडं (उपचायपृड P. 3, 1, 123 nebst Vārtt.) द्विराघ्यम् Kārt. 11, 1  
ब्रह्ममृडं क्षि० 13, 10, womit zu vgl. ist मृष्टामृडिरप्यम् Gold im Gewicht  
von 8 Tropfen (?) TS. 3, 4, 1, 4.

मृडङ्गा UNĀDIS. 4, 24. m. Kind, Knabe UGGĀVAL.

मृडन (von मृड) n. das Begnaden, Beglücken, Erfreuen: मृडनाय हि सो-  
कस्य व्यक्तिस्ते भक्त्यश्च) उव्यक्तकर्मणः BHĀG. P. 8, 7, 35.

मृडय (wie eben) adj. in अमृडयं unbarmherzig TS. 3, 4, 1, 2.

मृक्षपृत्तम् (superl. von मृक्षपृत्, partic. praes. von मृड) adj. überaus  
gnädig RV. 5, 73, 9.

मृक्षपृक् (von मृड) adj. Erbarmen übend, gnädig, beglückend: कौ॑  
स्य ते रुद्ध मृक्षपृक्तुर्लक्ष्मीः RV. 2, 33, 7. 8, 68, 7.

मृडाकु (wie eben) m. N. pr. eines Mannes gaṇa विदादि zu P. 4, 1,  
104. — Vgl. मार्डाकव.

मृडानी (von मृड) m. die Gattin Mṛḍa's d. i. Pārvati P. 4, 1, 49.  
Vor. 4, 23. AK. 1, 1, 4, 33. H. 203. HALĀJ. 1, 13. KATHĀS. 42, 60. °पति०  
GIT. 12, 14 (मृटानी० gedr.). PRAB. 56, 7. °तत्त्व Verz. d. Oxf. H. 316, b, 21.

मृडित्तर् nom. ag. = मर्डित् AV. 10, 1, 22. 12, 3, 9.

मृक्षीकी (von मृडः मृटीका UNĀDIS. 4, 24; मृटोक्ति SIDDH. K.) 1) n. Gnade,  
Erbarmen, gütige Gesinnung RV. 4, 23, 3, 5. श्रोते मृक्षीके वर्त्ती सचा वि-  
द्य: 4, 1, 3. 5, 7, 86, 2. मृक्षीके व्रत्य सुमती स्पृष्टम् 8, 48, 12. मृक्षीकार्ये न आ-  
गम्भीर्णि 10, 130, 1. — 2) m. a) N. pr. eines Vasishṭha, Liedverfassers  
von RV. 9, 97, 25—27. 10, 150. — b) मृटोक्ति Bein. Çiva's UGGĀVAL zu  
UNĀDIS. 4, 24. Nach PADMAN. Gazelle (मृग mit मृड verwechselt); Fisch.  
— Vgl. सुमृटीकि und मार्डीकि.

मृणाल UGGĀVAL zu UNĀDIS. 1, 117. 1) m. n. gaṇa अर्धचार्दि zu P. 2, 4, 31.  
SIDDH. K. 230, a, 8. m. f. (ई) und n. Taik. 3, 3, 24. f. ई AK. 3, 6, 1, 7. die esbare  
röhrlage an den Knoten mit Fasern besetzte Wurzel der Lotusarten, = बिस  
(was nicht richtig ist) AK. 1, 2, 8, 41. H. 1165. MED. I. 124. HALĀJ. 3, 60. = पद्म-  
मूल UGGĀVAL. विसमृणालयोः कमलकुमुदवद्वात्तरभेदो ज्ञेयः NILAK. zu MBa.  
13, 4554. केचिद्दिसान्यखनस्तत्र राजवन्ये मृणालान्यखनस्तत्र विप्राः MBa.  
13, 4554. R. 6, 96, 8. समृणाल इव क्रृदः 4, 14, 4. विसमृणाल० Suça. 1, 80,  
13, 223, 2. यथा विसमृणालानि विवर्धते समततः । भूमो पङ्गोदकस्यानि  
तथा मीमे सिरादयः ॥ 326, 21. यथा स्वभावतः खानि मृणालेषु विसेष च ।  
धमनीना तथा खानि 363, 7. 2, 38, 7. मृणालासव 1, 138, 9. 2, 20, 19. पद्मो-  
त्पल ० 113, 18. 208, 7. 433, 17. 424, 2. येनाकारि मृणालपत्रमशनम् Spr.  
2506. समुद्रतशेषमृणालजालक (मरस्) R. 1, 20. कर्वति खण्डिताम्यत्सूत्रै  
मृणालादिव राजदेवी VIKA. 19. ÇAK. 145. Spr. 2920. भङ्गे इपि हि मृणा-  
लानामनुबध्यति तसवः 3314. 2402. Mṛḍéé, 91, 2. मृच्छक KATHĀS. 72, 25.  
०हारा 53, 62. मृणालाङ्गद 33, 166. शिविलितमृणालैकवलय ÇAK. 37. गो-  
त्तीरुकुन्देल्लमृणालरञ्जतप्रय MBa. 3, 807. कुमुदमृणालहारगौर VARĀH. BHĀ.  
S. 4, 31, 11, 49, 58, 36, 68, 46. ०धवल BHĀG. P. 1, 17, 2. PĀNKAT. 52, 8.  
बाहू द्वा च मृणालम् Spr. 1970. KĀVYĀD. 2, 337. ०कोमल (गात्र) VIKA. 54.  
Dhūtās. in LA. 84, 18. Nirgends m., das f. in folgenden Stellen: मल-